

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ८४८ /२०१६
 दिनांक : ३०/१२/२०१६

प्रति,
 मा.....
 सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची
 पाक्षिक सभा दिनांक ०६/०१/२०१७ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार
 दिनांक ०६/०१/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८.

मा.विधी समिती सभा

कार्यपत्रिका क्रमांक - ४

दिनांक - ०६/०१/२०१७


वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०६/०१/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १६/१२/२०१६ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ३) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरीता स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (Post Graduate Institute) सुरु करणेचे अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतचे कामकाज करणेकामी शासन सेवेतील अनुभवी व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ अधिका-याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती होणेकामी शासनाकडे मागणी करण्यात आली होती.त्यानुसार शासनाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,महाराष्ट्र शासन, यांनी आदेश क्र.बदली-२०१६/प्र.क्र.१६५/१६/वै.सेवा-१ दि.१५ ऑक्टोबर,२०१६.चे आदेशान्वये डॉ.पद्माकर पंडित, प्राध्यापक, औषध शास्त्र, डॉ.वै.शा.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी या पदावर प्रथमतः दोन वर्षाकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली असून शासनाचे नगर विकास विभागाने त्यांचेकडील पत्र क्र.पीसीसी-३०१६/प्र.क्र.६७६/नवि-२२ दि.०८ नोव्हेंबर, २०१६ अन्वये डॉ.पद्माकर पंडित यांना ०१ वर्ष कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने केलेल्या नेमणूकीस मान्यता दिली आहे.त्यानुसार डॉ.पद्माकर पंडित यांना आदेश क्र.प्रशा/२/कावि/५७७/२०१६ दि.२१/११/२०१६ अन्वये (दि.१८/११/२०१६ रोजी मध्यान्हपूर्व पासून) प्राध्यापक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर रुजू करून घेण्यात आले आहे. डॉ.पद्माकर पंडित, यांना प्राध्यापक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या पदावर मा.शासन आदेश दि.१५/१०/२०१६ मधील अटीच्या अधिन तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि

निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदान) नियम १९८१ मधील नियम ४० मधील परिशिष्ट दोन मध्ये विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रतिनियुक्तीने करण्यात आलेल्या नियुक्तीस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
पिंपरी - १८. नगरसचिव विभाग
क्रमांक : नस/४/कावि/८४८/२०१६
दिनांक : ३०/१२/२०१६

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.